

VCU DATA MANAGEMENT LIMITED

Reg. Off.: Office No. 721 Metroplex 14 B Wing, Ijmima. Opp Sony Tv Building, Link Road,
Malad (W), Mumbai 400064.

CIN: L74999MH2013PLC240938

Tel: 9265893235; Email: vcudatamanagement@gmail.com

Website: www.vcupack.in

Date: 13/02/2025

To,
Department of Corporate Services
Bombay Stock Exchange Limited
25th Floor, Phiroze Jeejeebhoy Tower,
Dalal Street, Fort,
Mumbai - 400001, Maharashtra.

SUB: SUBMISSION OF NEWSPAPER CLIPPINGS OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED AND NINE MONTHS ENDED ON 31ST DECEMBER, 2024

REF: VCU DATA MANAGEMENT LIMITED (BSE SCRIP CODE - 536672)

Dear Sir/Ma'am,

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are hereby submitting newspaper clippings of Unaudited Standalone Financial Results for the Quarter and Nine Months ended on 31st December, 2024 published in 'Business Standard' (English) and 'Mumbai Lakshadeep' (Mumbai) Newspaper dated 13th February, 2024.

You are requested to kindly take the same on record.

Thanking you,

FOR, VCU DATA MANAGEMENT LIMITED

HARSHA SINGH
MANAGING DIRECTOR
DIN: 10425756

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e))
District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4)
 Bhandari Co-op. Bank Building, 2nd floor, P. L. Kale Guruji Marg, Dadar (W), Mumbai-400028.
No.DDR-4/Mum./Deemed conveyance/Notice/464/2025 Date: 11/02/2025
 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

Public Notice
Application No. 27 of 2025

Ganesh Bhuvan Co-operative Housing Society Ltd., Raghunath Mhatre Road, Behind Vitthal Mandir, Dahisar (W), Mumbai - 400068 Applicant, Versus, 1. Shri. Vasant oreshwar Godbole, Having address at Flat No. 04, 1st Floor, Ganesh Bhuvan CHS Ltd, Raghunath Mhatre Road, Behind Vitthal Mandir, Dahisar (W), Mumbai - 400068, 2. Shri. Pushottam Madhav Paranjape, Having address at Flat No. 06, 2nd Floor, Ganesh Bhuvan CHS Ltd, Raghunath Mhatre Road, Behind Vitthal Mandir, Dahisar (W), Mumbai - 400068, 3. M/S. Amensha Builders, Having address at Office at 155, Jawahar Nagar, Goregaon (W), Mumbai - 400062. Opponents, and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly.

Description of the Property :-

Claimed Area

Unilateral Deemed Conveyance of the land bearing C.T.S. No. 675 admeasuring 351.8 square meters along with benefits arising out of road set back area admeasuring 39.1 square meters and total aggregate admeasuring to 390.9 square meters of Village - Dahisar, Taluka - Borivali, Mumbai Suburban District along with building of the Applicant Society in favour of the Applicant Society.

The hearing in the above case has been fixed on 03/03/2025 at 02:00 p.m.

Sd/-
 District Deputy Registrar,
 Co-operative Societies, Mumbai City (4)
 Competent Authority
 U/s 5A of the MOFA, 1963.

SBI
STATE BANK OF INDIA
 CORPORATE CENTRE, STATE BANK BHAWAN, MADAME CAMA ROAD, MUMBAI - 400021

NOTICE

It is brought to Notice of shareholders that pursuant to split of face value of SBI share from Rs.10 to Re.1, share certificate(s) issued by the Bank, bearing face value of Rs.10/-, have ceased to be valid with effect from 22nd November 2014. A notification was published in the Gazette of India on 05.11.2014, in this regard. Accordingly, for all purposes, shares details given in this notice are of Re.1 face value share certificate(s). Notice is hereby given that the share/ bond certificate(s) for the undermentioned securities of the bank has/have been lost/misaid with/without duly completed transfer deed (s) by the registered holder (s)/holder(s) in due course of the said share/bond and they have applied to the Bank to issue duplicate share/bond certificate(s) in their name. Any person who has claim in respect of the said share/ bond should lodge such a claim with the Bank's Transfer Agent, M/S KFin Technologies Limited, selenium, Tower B, Plot No. 31 & 32, Financial District, Nanarkurguda, Hyderabad, Telangana - 500 032, (email id inward.ris@kfin.tech.com) within 7 days from this date, else the bank will proceed to issue duplicate share/bond certificate(s) without further information.

STATE BANK OF INDIA

Sr. No.	Folio No.	Name of the Holder (s)	No. of Shares	Certificate No(s)	Distinctive No(s)
				FROM TO	FROM TO
1	05048661	RINDUMATHI	1000	218916	7456759681 7456760680
2	00881744	AJAY SONI VANDANA SONI	640	92948	7395958631 7395959270

The above figures represent details of current shares of Face Value of Re. 1/- consequent upon stock split (record date 21.11.2014).

Place: Mumbai
 Date: 13.02.2025

NO. OF SHARES: 1640
 NO. OF S/CERTS: 3

General Manager
 (Shares & Bonds)

GOPAL DEEP HEIGHTS CO-OP. HSG. SOC. LTD.
 Reg. No. MUM/WT/HSG/(TC)/10708 of Year 2014 Dated: 08/12/2014
 CTS No. 1054/A, Survey No. 111/4 (part), Mithagar Road, Mulund (East),
 Mumbai-400 081

DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE
(Application No. 7/2025)

Notice is hereby given that the above Society has applied to this office under Section 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the promotion of construction sale, management & Transfer) Act, 1963 for declaration of Unilateral Deemed Conveyance of the following properties. The next hearing in this matter has been kept before me on 25/02/2025 at 3:00 pm at the office of this authority.

Respondent No.- 1 Shri. Jagannath Jeevan Mhatre, 2) Smt. Bhimabai Gopal Mhatre, 3) Smt. Shaila Arun Patil, 4) Shri. Bhaskar Gopal Mhatre, 5) Smt. Pushpa Avinash Patil, 6) Shri. Jagdish Gopal Mhatre, 7) Smt. Tejsvi Dhiraj Patil, Room No. 3, 1st Floor, Jeevan Jyot Building, Nanepada, Village Mulund (East), Mumbai 400 081, 8) M/s. Jay Builders. A partnership firm B/4, Kamdar Shopping Centre, Tejpal Road, Vileparle (East), Mumbai- 400 057 and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly.

DESCRIPTION OF THE PROPERTY :-
 Building of Gopal Deep Heights Co-operative Housing Society Ltd. along with land as mention below.

Survey No.	Hissa No.	Plot No.	C.T.S. No.	Claimed Area
111/4 (Part)	--	--	1054/A	1121.90 Sq. Mtrs.
			Village Mulund, Tal. Kuria	

Ref. No. MUM/DDR(2)/Notice/299/2025
 Place : Konkan Bhawan,
 Competent Authority & District Dy. Registrar, Sd/-
 Co-operative Societies (2), East Suburban, Mumbai (NITIN DAHIBHATE)
 Room No. 201, Konkan Bhawan,
 C.B.D. Belapur, Navi Mumbai-400614, For Competent Authority & District
 Date : 11/02/2025 Tel.: 022-27574965 Dy. Registrar Co-op. Societies (2),
 Email : ddr2coopmumbai@gmail.com East Suburban, Mumbai

TAAL ENTERPRISES LIMITED
 Regd. Office: AKR Tech Park, 3rd Floor, C Block, Sy # 112 Krishna Reddy Industrial Area, 7th Mile Hosur Road, Singasandra, Bangalore South, Bangalore-560098, Karnataka, India
 Phone : 080 - 67300215, Fax: 080 - 67300201, E-mail : secreta@taal.co.in, Website : www.taal.co.in, CIN : L74110KA2014PLC176936

EXTRACT OF THE STATEMENT OF CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2024 (₹LAKH)

Sr. No.	Particulars	Quarter Ended December 31, 2024 (Un-Audited)	Nine Months Ended December 31, 2024 (Un-Audited)	Quarter Ended December 31, 2023 (Un-Audited)
1	Revenue from Operations	4,336.51	14,045.29	4,408.53
2	Profit before exceptional items and tax	1,511.41	5,018.71	1,060.14
3	Profit before tax	1,511.41	5,018.71	1,060.14
4	Profit after tax	1,135.99	3,664.98	767.74
5	Total comprehensive income for the period	1,279.43	3,718.95	710.88
6	Paid up equity share capital (Face Value Rs. 10 per share)	311.63	311.63	311.63
7	Total reserve including (Non-controlling interest)	-	-	-
8	Earnings / (Loss) per share (of INR 10/- each) (not annualised):			
	(a) Basic earnings / (loss) per share (INR)	36.45	117.61	24.64
	(b) Diluted earnings / (loss) per share (INR)	36.45	117.61	24.64

EXTRACT OF THE UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2024 (₹LAKH)

Sr. No.	Particulars	Quarter Ended December 31, 2024 (Un-Audited)	Nine Months Ended December 31, 2024 (Un-Audited)	Quarter Ended December 31, 2023 (Un-Audited)
1	Revenue from Operations	0.00	0.00	0.00
2	Profit before exceptional item and tax	(18.17)	862.92	21.74
3	Profit before tax	(18.17)	862.92	21.74
4	Profit after tax	(17.04)	860.37	20.46
5	Total comprehensive income for the period	(17.04)	860.37	20.46

Notes : 1. The statement of unaudited (standalone and consolidated) financial results for the quarter & nine months ended December 31, 2024, has been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on February 11, 2025. 2. The above is an extract of the detailed format of Standalone and Consolidated Financial Results for the quarter and nine months ended December 31, 2024, filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone and Consolidated Financial Results are available on the Company's website (www.taal.co.in). The same can be accessed by scanning the QR code provided below.

Place: Pune
 Date : February 11, 2025

For and on behalf of the Board of Director
 Salil Taneja
 Whole Time Director

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e))
District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4)
 Bhandari Co-op. Bank building, 2nd floor, P.L. Kale Guruji Marg, Dadar (West), Mumbai-400028.
No.DDR-4/Mum./Deemed Conveyance/Notice/442/2025 Date: 11/02/2025
 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

Public Notice
Application No. 29 of 2025

Shree Dev Chhaya Co-operative Housing Society Ltd., Having address at Anand Nagar, Off. Link Road, Dahisar (E), Mumbai 400068 Applicant, Versus, Harsha Thakker Builders Pvt Ltd., 16, Laxmi Chhaya, L.T. Road, Borivali (W), Mumbai 400092 Opponents and those, whose interests have been vested in the said property may submit their, say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly.

Description of the Property :-

Claimed Area

Unilateral Conveyance of the land bearing C.T.S. No. 1378/A admeasuring 1932.70 Sq. mtrs. or thereabout in the Revenue Village - Dahisar, Taluka - Borivali alongwith the building known as "Dey Chhaya" situated at Anand Nagar, Off. Link Road, Dahisar (East), Mumbai 400068, Mumbai Suburban District within the Registration District and sub-District of Mumbai City and Mumbai Suburban, in favour of the Applicant Society.

The hearing in the above case has been fixed on 24/02/2025 at 2.00 p.m.

Sd/-
 District Deputy Registrar,
 Co-operative Societies, Mumbai City (4)
 Competent Authority
 U/s 5A of the MOFA, 1963.

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e))
District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4)
 Bhandari Co-op. Bank building, 2nd floor, P.L. Kale Guruji Marg, Dadar (West), Mumbai-400028.
No.DDR-4/Mum./Deemed Conveyance/Notice/453/2025 Date: 11/02/2025
 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

Public Notice
Application No. 25 of 2025

Sanju Co-operative Housing Society Ltd., Survey No. 54, Hissa No. 2, Survey No. 55(part), CTS No. 903/7, Piramal Nagar, S.V. Road, Goregaon (W), Mumbai 400062 Applicant, Versus, 1. M/S. Shreeji Enterprises by Partner, Shri. Nilesh Bhupatrai Mehata, Office - Shop No. 4, Annapura Industrial Estate, Tilak Road, Ghatkopar (E), Mumbai 400077 2. Smt. Shantabai Babul Makharia, 58/A, Walkeshwar Road, Mumbai 400006 Opponents and those, whose interests have been vested in the said property may submit their, say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly.

Description of the Property :-

Claimed Area

Unilateral conveyance of land admeasuring 1104.40 square meters bearing CTS No. 903/7, of Village Pahadi Goregaon (W), Taluka/CTS Office Goregaon, Mumbai Suburban District alongwith building standing thereon, in favour of the Applicant Society.

The hearing in the above case has been fixed on 03/03/2025 at 2.00 p.m.

Sd/-
 District Deputy Registrar,
 Co-operative Societies, Mumbai City (4)
 Competent Authority
 U/s 5A of the MOFA, 1963.

VCU DATA MANAGEMENT LTD
 CIN: L74999MH2013PLC240938
 Regd. Office: Office No.721, Metroplex 14 B Wing, Ijmima, Opp. Sony TV Building, Link Road, Malad (W), Mumbai - 400064, Tel.: 9265883235, Email: mumbai.vcudata@gmail.com, Website: www.vcupack.in

EXTRACT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2024
 (Rs. in Lacs except EPS)

Sr. No.	Particulars	STANDALONE			
		Quarter Ended 31.12.2024 (Un-Audited)	Nine month Ended 31.12.2024 (Un-Audited)	Quarter Ended 31.12.2023 (Un-Audited)	Year Ended 31.03.2024 (Audited)
1	Total income from operations	34.43	107.16	35.39	138.83
2	Net Profit/Loss for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	10.92	38.08	13.29	11.25
3	Net Profit/Loss for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	10.95	38.11	5.23	3.18
4	Net Profit/Loss for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	8.17	28.49	2.72	1.03
5	Total Comprehensive income for the period (Comprising profit/loss) for the period (after tax) and Other Comprehensive income (after tax)	8.17	28.49	2.72	1.03
6	Paid up Equity Capital (Face Value of Rs.10/- each)	1550.00	1550.00	1550.00	1550.00
7	Earnings Per Share (EPS) in Rs. (Not Annualized)				
	a. Basic & Diluted EPS before extraordinary items	0.05	0.18	0.02	0.01
	b. Basic & Diluted EPS after extraordinary items	0.05	0.18	0.02	0.01

Notes: The above is an extract of the detailed format of Quarterly and Nine Months Un-Audited Financial Results for the Quarter and Nine Months ended 31st December, 2024 filed with Bombay Stock Exchange Limited under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the following website: 1) On the BSE Limited website: www.bseindia.com 2) On Company's website: www.vcupack.in

By Order of the Board of Directors
 For VCU Data Management Ltd
 Sd/-
 Shripal Bafna
 Director
 DIN: 06489822

Date : 11/02/2025
 Place : Mumbai

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e))
District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4)
 Bhandari Co-op. Bank Building, 2nd floor, P. L. Kale Guruji Marg, Dadar (W), Mumbai-400028.
No.DDR-4/Mum./Deemed conveyance/Notice/460/2025 Date: 11/02/2025
 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

Public Notice
Application No. 28 of 2025

SILVER BELLS CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD., Through its Secretary/ Chairman/Treasurer Having address at Laxman Mhatre Road, Navgaon, Dahisar (West), Mumbai - 400068 Applicant, Versus, 1. MR. MAURICE ANTHONY TONE (DECEASED) (Opponent Nos 2 to 9 is the Legal Heirs of Deceased) 2. MR. AUBRY MAURICE TONE, Tone House, Opp. Old River Foot Bridge, Laxman Mhatre Road, Navgaon, Dahisar (West), Mumbai - 400068, 3. MR. BERNARD MAURICE TONE (DECEASED) A) SMT. MARIA BERNARD TONE, Tone House, Opp. Old River Foot Bridge, Laxman Mhatre Road, Navgaon, Dahisar (West), Mumbai - 400068, 4. MR. CYRIL MAURICE TONE, Tone House, Opp. Old River Foot Bridge, Laxman Mhatre Road, Navgaon, Dahisar (West), Mumbai - 400068, 5. MR. DEREK MAURICE TONE, C/102, Silver Bells CHS. Ltd., Laxman Mhatre Road, Navgaon, Dahisar (West), Mumbai - 400068, 6. MS. EVELYN MAURICE TONE, Flat No. 001, M. D. Tone Paradise CHS Ltd., Laxman Mhatre Road, Navgaon, Dahisar (West), Mumbai - 400068, 7. MS. FLORENCE MAURICE TONE CHS, Flat No. 101, M. D. Tone Paradise CHS. Ltd., Laxman Mhatre Road, Navgaon, Dahisar (West), Mumbai - 400068, 8. MR. GORDON MAURICE TONE CHS, Shop C/07, Silver Bells CHS. Ltd., Laxman Mhatre Road, Navgaon, Dahisar (West), Mumbai - 400068 And Flat No. 403, M. D. Tone Paradise C.H.S. Ltd., Laxman Mhatre Road, Navgaon, Dahisar (West), Mumbai - 400068, 9. MR. HVCINTH MAURICE TONE, Tone House, Opp. Old River Foot Bridge, Laxman Mhatre Road, Navgaon, Dahisar (West), Mumbai - 400068, 10. NEW SILVER BELL C.H.S. LTD., THROUGH CHAIRMAN/SECRETARY, Laxman Mhatre Road, Navgaon, Dahisar (West), Mumbai - 400068, 11. YELLOW RIBBON C.H.S. LTD., THROUGH CHAIRMAN/ SECRETARY, Laxman Mhatre Road, Navgaon, Dahisar (West), Mumbai - 400068. Opponents, and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly.

Description of the Property :-

Claimed Area

Unilateral Conveyance of the land admeasuring about 2844.99 Sq. Mtrs. alongwith, proportionate share in R.G. Area admeasuring 502.06 aggregate total 3347.05 Sq. Mtrs. out of 5045 Sq. Mtrs. from land bearing C.T.S. No. 860/A, Plus Proportionate undivided Rights for FSI advantage in Road Set-Back Area/D. P. Road Area admeasuring 781.60 Sq. Mtrs.; out of 1240 Sq. Mtrs., in the Revenue Village - Ekhar Taluka - Borivali: with building standing thereon namely "Silver Bells" Co-operative Housing Society Ltd; situated at Laxman Mhatre Road, Navgaon, Dahisar (West), Mumbai - 400068; in the Mumbai Suburban District within the Registration District and Sub-District of Mumbai City and Mumbai Suburban, in favour of the Applicant Society.

The hearing in the above case has been fixed on 24/02/2025 at 02:00 p.m.

Sd/-
 District Deputy Registrar,
 Co-operative Societies, Mumbai City (4)
 Competent Authority
 U/s 5A of the MOFA, 1963.

Canara Bank
 MUMBAI VIDYAVIHAR(6758):-
 Shop No.16, Neelkanth Corporate Park, Kirod Road,
 Near Vidya Vihar Station, Ghatkopar West S.O Maharashtra - 400086

DEMAND NOTICE FOR LOCKER RENT ARREARS & PENALTY CUM LOCKER BREAK OPEN NOTICE
(DEFAULT DUE TO NON-PAYMENT OF LOCKER RENT BY HIRER)

A Public notice is hereby given to all the persons concerned and public in general that the persons named under this notice have availed the facility of safe deposit lockers at the below mentioned branches of Canara Bank (including branch of e-Syndicate Bank). The respective branches have already addressed individual letters / Notices by registered post with acknowledgement due (AD) to locker hirers / LOA at the latest available address as per our Bank records with a request to remit the arrears of Locker Rent. Despite of these notices, the locker hirers / LOA have not contacted the Branch and have not remitted to locker rent arrears.

Below mentioned Locker Hirers and their legal heirs are requested to consider this as the FINAL NOTICE and contact the Branch concerned with necessary documents and remit the locker rent arrears within 15 days from the date of publication of this notice failing which the Bank will break open the lockers without any further notice or intimation, at the cost and sole risk of the hirers or their legal representatives/heirs.

Sr. No.	Name	Address	Locker No	Locker Number	Branch Name / Contact Number	Arrears Due / Last Operated
1	Renu Jagatpal Singh	802 Safal Heights Mill Baugh, Maltri Park,Chembur,Mumbai 400071	5082601	289	VIDYA VIHAR 8805760083	6125 / NO RECORD
2	Krishna K Sringeri	5/17 Shell Colony, Rajawadi, Ghatkopar East, Mumbai-400077	123007	2	VIDYA VIHAR 8805760083	4513/ 21/01/2017

Date : 13.02.2025
 Place : Mumbai

Sd/-
 Branch Manager
 Canara Bank

EXPO GAS CONTAINERS LTD.
 CIN:L40200MH1982PLC027837
 Regd. Office : 150, Sheriff Devji Street, Mumbai - 400 003, Tel.No. 022-61319600, Website: www.expogas.com

STATEMENT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 31ST DECEMBER, 2024
 (Rs in Lacs)

Particulars	Quarter Ended		Nine Months Ended		Year ended Accounting Year ended 31.03.2024
	31.12.2024	30.09.2024	31.12.2023	31.12.2024	
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	
Total Income from Operations	2,531.45	3,189.70	1,496.16	7,492.12	4,947.07
Net Profit / (Loss) from Ordinary Activities before tax	66.85	65.98	29.27	161.61	91.24
Net Profit / (Loss) from Ordinary Activities after tax	66.85	65.98	29.27	161.61	91.24
Net Profit / (Loss) for the period after tax (after Comprehensive Income)	66.85	65.98	29.27	161.61	91.24
Equity Share Capital	911.86	911.86	761.46	911.86	761.46
Reserves excluding Revaluation Reserves (as per balance sheet) of previous accounting year Earning Per Share.	1,357.54	1,357.54	1,272.98	1,357.54	1,272.98
a) Before Extraordinary Items					
- Basic	0.29	0.29	0.15	0.71	0.48
- Diluted	0.29	0.29	0.15	0.71	0.48
b) After Extraordinary Items					
- Basic	0.29	0.29	0.15	0.71	0.48
- Diluted	0.29	0.29	0.15	0.71	0.48

Notes: 1) The above is an extract of the detailed format of unaudited financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange Websites and on the Company's website www.expogas.com. 2) Our Current Orders in Hand is approximately 88.84 crores (net).

By order of the Board of Directors
 For Expo Gas Containers Limited
 Sd/-
 Hasnain S. Mewawala
 Managing Director
 (DIN - 00125472)

Place: Mumbai
 Date : Feb 12, 2025

VIKSI ENGINEERING LIMITED
 CIN : L99999MH1983PLC029321
 Regd. Off.: Room No. 1-2, Kapadia Chambers, 51 Bharuch Street, Masjid Bunder (E), Mumbai (MH.) - 400009.

Extract of Un-audited Financial Results for the Quarter Ended 31st December, 2024
 (Rs. in Lacs except EPS)

Particulars	Quarter ended		Half year ended		Year ended 31.03.2024 (Audited)
	31.12.2024 (Unaudited)	30.09.2024 (Unaudited)	31.12.2023 (Unaudited)	31.12.2024 (Unaudited)	
Total income from operations (Net)	0.00	0.54	2.25	1.01	66.02
Net Profit / (Loss) for the period (Before Tax, exceptional items)	(13.23)	(27.51)	(21.11)	(70.11)	0.24
Net Profit / (Loss) for the period before tax (After exceptional items / extraordinary items)	(13.23)	(27.51)	(21.11)	(70.11)	0.24
Net Profit / (Loss) for the period after tax (After exceptional /extraordinary items)	(13.23)	(27.51)	(21.11)	(70.19)	0.24
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after Tax)	(13.23)	(27.51)	(21.11)	(70.19)	0.24
Equity Share Capital	24.90	24.90	24.90	24.90	24.90
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)					(126.02)
1. Basic:	(5.31)	(11.05)	(8.48)	(28.19)	0.10
2. Diluted:	(5.31)	(11.05)	(8.48)	(28.19)	0.10

Notes: The aforesaid is an extract of the detailed format of Un-audited Financial Results for the quarter ended 31st December, 2024 filed with the stock exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Un-audited Financial Results is available on the stock exchange website and Company's website i.e. www.viksiti.com. and www.viksiti.in.

For Viksit Engineering Limited
 Sd/-
 Dinesh Kumar Deora
 (Resolution Professional)
 (IBBI Reg. No. IBBI/PA-002/IP-N00958/2020-21/13041)

Date : 11th February, 2025
 Place : Mumbai

Valson
Valson Industries Limited
 MANUFACTURER OF ART SILK SYNTHETIC YARN
 AN ISO 9001 CERTIFIED COMPANY

CIN No. L17110MH1983PLC030117
 REGD.OFFICE : 28, Bldg No.6, Mittal Industrial Estate, Sir M. V. Road, Andheri (E), Mumbai 400059.
 Phone No : 40661000 Email : pritesh@valsonindia.com. Website:www.valsonindia.com

Statement of Unaudited Financial Results for the Quarter and Nine month Ended 31/12/2024
 (Rs. in Lakhs)

Particulars	Quarter Ending	Corresponding 3 months ended in the previous year	Year to date figures for the current period ended	Year to date figures for the previous period ended	Year ended
	31-Dec-24	30-Sep-24	31-Dec-24	31-Dec-23	31-Mar-24
	(Unaudited) / (Unaudited) /	(Unaudited) / (Unaudited) /	(Unaudited) / (Unaudited) /	(Unaudited) / (Unaudited) /	(Audited) / (Audited) /
Total Income from Operations (net)	3,768.04	3,072.61	9,727.67	9,701.84	12,512.07
Net Profit / (Loss) from ordinary activities after tax	7.07	(3.00)	8.68	79.81	98.21
Net Profit / (Loss					

व्हीसीयू डाटा मॅनेजमेंट लिमिटेड

Table with 5 columns: Particulars, Quarter ended 31st Dec 2024, Quarter ended 31st Dec 2023, Nine Months ended 31st Dec 2024, Year Ended 31st Dec 2023. Includes financial data for various categories like Total Income, Net Profit, etc.

PUBLIC NOTICE

We would like to inform that the following Share Certificate of the Om Adinath Chs Ltd. Esia Hospital Road Ramchandranagar Thane West...

विकसित इंजिनअरिंग लिमिटेड

Table with 5 columns: Particulars, Quarter ended 31st Dec 2024, Quarter ended 31st Dec 2023, Nine Months ended 31st Dec 2024, Year Ended 31st Dec 2023. Includes financial data for various categories like Revenue, Total Revenue, Expenses, etc.

WINRO COMMERCIAL (INDIA) LIMITED. Regd. Office : 209-210, ARCADIA BUILDING, 195, NARIMAN POINT, MUMBAI - 400 021. Includes financial results for the quarter and nine months ended December 31, 2024.

PUBLIC NOTICE

The deceased, MR. ISHAQ ALIAS ISHAQ YUSUF SUNASARA, was the joint owner along with Mr. Hujefa Yusuf Sunasara, of Shop No. 20, Vaishali Shopping Centre Premises Co-op. Society Ltd., having its address at S. V. Road, Malad (West), Mumbai - 400064.

MUKTA ARTS LIMITED. Regd. Office : Mukta House, Behind Whistling Woods Institute, Filmcity Complex, Goregaon (East), Mumbai - 400 065. Includes financial results for the quarter and nine months ended 31st December, 2024.

एस एच केवळकर अॅन्ड कंपनी लिमिटेड. Regd. Office : 79, Nagindas Master Road, 3rd Floor, Fort, Mumbai-400 023. Includes financial results for the quarter and nine months ended 31st Dec 2024.

NCL RESEARCH & FINANCIAL SERVICES LIMITED. Statement of Unaudited Financial Results for the Quarter & Nine Months ended 31st Dec 2024. Table with 5 columns: Particulars, Quarter ended 31st Dec 2024, Quarter ended 31st Dec 2023, Nine Months ended 31st Dec 2024, Year Ended 31st Dec 2023.

MELSTAR INFORMATION TECHNOLOGIES LIMITED. Regd. Office : 1302, 13th Floor, Rahaia Centre, The Free Press Journal Marg, Nariman Point, Mumbai - 400021. Includes financial results for the quarter and nine months ended 31, December 2024.

विक्रम कामत्स हॉस्पिटैलिटी लिमिटेड. Regd. Office : 209-210, ARCADIA BUILDING, 195, NARIMAN POINT, MUMBAI - 400 021. Includes financial results for the quarter and nine months ended December 31, 2024.